

मैत्री मतिमंद मुली व महिला समवेत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची नाविन्यपूर्ण योजना

प्रस्तावना

जिल्हा परिषद सातारा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा कक्ष व सातारा जिल्हा कॅमिस्ट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचा वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास २ ऑक्टोबर २०१५ पासून सुरुवात झालेली आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ ते ५० वयोगटातील मतिमंद मुली व महिलांना दरमहा सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत असणा-या पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील मतिमंद मुली व महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामधे सातारा जिल्ह्यात १२२९ मतिमंद मुली व महिला आढळून आल्या. या मुली व महिलांना दरमहा मासिक पाळीच्या वेळी होणा-या रक्तस्रावामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या काळात आवश्यक ती स्वच्छता राखली जावी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळावेत यासाठी या मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचा वाटप करणेची योजना आखणेत आली. मा. अप्पर आयुक्त, पुणे विभाग, पुणे श्री. श्याम देशपांडे, यांच्या प्रेरणेतून तसेच सातारा जि.प. अध्यक्ष मा.श्री. माणिकराव सोनवलकर, सातारा जिल्हाधिकारी मा. श्री. अश्विन मुद्गल व सातारा जि.प. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन पाटील, यांच्या मार्गदर्शनातून व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. जावेद शेख यांच्या प्रयत्नातून या योजनेस सुरुवात करण्यात आली.

योजनेचे स्वरूप

या योजने अंतर्गत दरमहा ५ तारखेपर्यंत तालुका स्तरावर सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा कॅमिस्ट असोसिएशन मार्फत करण्यात येणार असून त्याच महिन्याच्या १० तारखेपर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पुरवठा करण्यात येणार आहे.

सातारा जिल्हा परिषद
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प
तालुकानिहाय लाभार्थी गोषवारा

अक्र	प्रकल्प	अं.वाडी केंद्र संख्या			सर्वेक्षण केलेल्या अं.वाडीची संख्या			मतिमंद लाभार्थी संख्या (स्त्री)			
		ग्रामीण	नागरी	एकूण	ग्रामीण	नागरी	एकूण	११ ते १४	१४ ते १८	१८ ते ५०	एकूण
१	जावली	२८२	०	२८२	२८२	०	२८२	१५	१०	३५	६०
२	कोरेगांव	४१८	६	४२४	४१८	६	४२४	१७	२१	६५	१०३
३	सातारा	५९४	६०	६५४	५९४	६०	६५४	३३	२५	९६	१५४
४	खंडाळा	२२५	०	२२५	२२५	०	२२५	१०	१२	४८	७०
५	म.श्वर	१४३	४	१४७	१४३	४	१४७	४	३	११	१८
६	वाई	२६९	५	२७४	२६९	५	२७४	१९	११	४४	७४
७	फलटण	४६९	१२	४८१	४६९	१२	४८१	३२	३८	६६	१३६
८	खटाव	४८५	०	४८५	४८५	०	४८५	१२	२७	१२२	१६१
९	माण	४४३	१३	४५६	४४३	१३	४५६	१९	२०	७४	११३
१०	कराड	७१६	२५	७४१	७१६	२५	७४१	२२	२३	१६५	२१०
११	पाटण	७५५	०	७५५	७५५	०	७५५	२५	२५	८०	१३०
		४७९९	१२५	४९२४	४७९९	१२५	४९२४	२०८	२१५	८०६	१२२९

ज्या गरजू व पात्र लाभार्थीपर्यंत ही योजना अजून पोहचली नसेल अशा लाभार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी, कुटुंबीयांनी तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नितीन पाटील, यांनी केले आहे.

तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय तेथील संबंधित अधिकारी व कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक.

अ.क्र.	प्रकल्प	बाल विकास प्रकल्प अधिकारी	कार्यालय क्रमांक
१	जावली	श्री ए. बी. मरभळ (अति.)	०२३७८/२८५९९१
२	कोरेगांव	श्रीम. पी.ए. वांगीकर	०२१६३/२२१४७१
३	कोरेगांव १	श्रीम. पी. आर. थोरात	०२१६३/२२१४७१
४	सातारा	श्री. टी. बी. शिंदे	०२१६२/२२२८९५
५	सातारा १	श्रीम. जे.व्ही. कापडे	०२१६२/२२२८९५
६	खंडाळा	श्री. सी. आर. म्हेत्रे	०२१६९/२५२०२१
७	म.श्वर	श्री. एन. पी. घोलप	०२१६८/२६११७८
८	वाई	श्री. आर. व्ही. सांगळे	०२१६७/२२७८०२
९	फलटण	श्री. एम. ए. खंडागळे	०२१६६/२२५८६०
१०	फलटण १	श्री. एम. ए. खंडागळे (अति)	०२१६६/२२५८६०
११	खटाव	श्रीम. एल.एम. शिंदे	०२१६१/२३१८२९
१२	खटाव १	श्रीम. एल. के. शेख	०२१६१/२३१८२९
१३	माण	श्रीम. एन.बी. नदाफ	०२१६५/२२१००१
१४	म्हसवड	श्रीम. एन.बी. नदाफ	०२१६५/२२१००१
१५	कराड	श्री. एम.ए. तातुगडे	०२१६४/२२०७९१
१६	कराड १	श्रीम. आर.टी. गरवारे	०२१६४/२२८८४४
१७	पाटण	श्री.ए.पी.कदम	०२३७२/२८३४६९
१८	पाटण १	श्री.ए.पी.कदम (अति.)	०२३७२/२८३४६९

सातारा जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात दि. २ आक्टोंबर २०१५ गांधी जयंतीपासून करणेत आली. या कार्यक्रमात मा. अध्यक्ष, श्री. माणिकराव सोनवलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मा. अध्यक्ष श्री. माणिकराव सोनवलकर मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प. सातारा, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. जावेद शेख, सातारा केमीस्ट व ड्रिगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष श्री. पाटील व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. त्यांचे शुभहस्ते मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करणेत आले.

काही क्षणचित्रे



मा. अध्यक्ष, श्री. माणिकराव सोनवलकर यांचे हस्ते



मा.श्री.अमित कदम, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प. सातारा यांचे हस्ते



मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते



मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) यांचे हस्ते





